

प्रकरण पटिले

समस्येची माडणी

- शोतमजूर
- शोतमजूर कुद्दम
- शोतमजूराचे प्रकार
- समस्येची माडणी/संशोधन पद्धतीची
सारेणा
- संशोधन आराखडा
- उद्दिदष्टे
- अडवणी
- मर्यादा

.....

प्रकरण पहिले

समस्येदी मांडणी

भारताच्या सृष्ट्याच्या लोकसंख्येच्या सुमारे^१ ३३.३४ टक्के लोकसंख्या "मुळ्य शोत्रमज्जूर" आहे. (मुळ्य शोत्रमज्जूर म्हणजे वर्णाच्या ३६० दिवसापैकी) एकूण १८० दिवसापैका जास्त दिवस शोत्रीत नामावर असणा-यांना मुळ्य शोत्रमज्जूर म्हणतात.) त्यापैकी २६.६७ टक्के लोकसंख्या पुरुष शोत्रमज्जूराची व ६.७६ टक्के स्त्री मुळ्य शोत्रमज्जूराची आहे. म्हणजे एकूण ४५ द.ल. स्त्रिया मुळ्य शोत्रमज्जूर आहेत. एकूण स्त्री लोकसंख्येचा विचार करता, सुमारे १४ टक्के स्त्री मज्जूर उत्पादक शोत्रकरी व ४६.२ टक्के स्त्री मज्जूर शोत्रमज्जूर म्हणून आहेत. ४३.७ टक्के पुरुष मुळ्य मज्जूर हे उत्पादक आहेत आणि कमत १९.६ टक्के पुरुष कामगार हे शोत्रमज्जूर म्हणून काम करतात. याचे मुळ्य कारण म्हणजे शोत्र-जमिनीची मालकी ही पुरुषाच्या नावे असल्यामुळे उत्पादक शोत्रक-यांची संख्या वाढली. तथापि स्त्री शोत्रमज्जूराच्या संख्येत मात्रा स्वारंब्रयोत्तर काळात वाढ होत गेली.

आधोगिक दोत्राच्या विस्तारामुळे पुरुषांसाठीच्या रोजगारसंघीचा विस्तार झाला. पण स्त्रियांना मात्र त्या रोजगारसंघीचा फायदा उठविता आला नाही, कारण स्त्रियांवर अनेक सामाजिक आणि आर्थिक बंधने असल्यामुळे त्याच्यावर शोत्रीदोत्राची जबाबदारी पडली. पुरुषाच्या तुलनेने आणि उधोगदोत्राच्या तुलनेने स्त्रियांना अत्येत कमी मोबदला मिळत गेला. भारतात स्त्री शोत्रमज्जूराच्या समस्येता म्हणावे तितके महत्त्व दिले गेले नाही. शोत्री दोत्रात काम करणा-या स्त्रियांच्यावर लामी बेकारीची कु-हाड कोसळते. त्याक्षमाणे त्यांना वेतनही पुरुषाच्या मानाने कमी आहे. बेकारी, कमी वेतनदरावर उर्ध्वक काम अशा जाल्यात शोत्रमज्जूर स्त्रिया सापडल्या आहेत. शोत्रमज्जूर स्त्रियांना आर्थिक समस्यांवरोबरच सामाजिक समस्यांना देखिल तोड याचे लागते. या सर्व समस्याकडे सर्वांकून ढोवेण्हाक लोत आहे. म्हणून

प्रस्तुत लघुरांगेबंधामध्ये कर्यादित प्रमाणात स्त्री शोतमजूरावा आर्थिक सामाजिक अभ्यास करण्याच्या देतूने शोधकार्य हाती घेऊ निष्कर्ष मांडलेले आहेत.

शोतमजूर व शोतमजूर कुटुंबाची व्याख्या:

भारत सरकारच्या नियोजन मैडलाच्या लार्ड्सम शूल्यमापन समितीच्या मते (१९६८) ज्याता स्वतःच्या मालकीची झीन नाही व जो शोतमजूरीपासून मिळाल्या-या उत्पन्नावर अजलंबून असतो, त्यास भूमीहीन शोतमजूर म्हणातात.

पहिल्या शोतमजूर चौकशीने (१९५०-५१)^२ शोतीकामातील श्रम दिवसाच्या संदर्भात शोतमजूराची व्याख्या दिली. त्याप्रमाणे पीक उत्पादनाच्या प्रक्रियेत अजूरीसाठी काम करणा-यांना शोतमजूर म्हटले जाईल. तसेच आधिक्या वर्षात केलेल्या श्रमदिवसापैकी ५० टक्के किंवा अधिक श्रमदिवस काम करून मजुरी मिळविण्यासाठी शोती परिचालनात रोजंदारीपर घेण्यात येणा-या गजुरांचाही समावेश केला आहे.

द्वितीय अखिल भारतीय शोतमजूर चौकशीने आधीच्या व्याख्येत सुधारणा केली.^३ त्यांनी या संलेत प्रष्ठत पीक उत्पादनात गुंतलेल्या मजुरांचाच समावेश न करता इतर म्हणजे दुग्धाव्यवसाय, फलबागा, पशुसंकर्धन, मधुमक्खिकापालन, कुछुटपालन इत्यादी शोतकी परिचालनात घेण्यात येणा-या मजुरांचाही समावेश केला आहे.

महाराष्ट्र सरकारने शोतमजूराची अधिक सुयोग्य व्याख्या वापरलेली दिसते. ती अशी - "जो शोतमजूर १) जमिनीची भशागत व कसणूक अरा प्रकारची २) दुग्धाव्यवसाय, ३) फलबागांची निंगा, उत्पादन, विकास, ४) पशुपालन, मधुमक्खिका, कुछुटपालन, ५) शोती परिचालनात प्रसंगानुस्य उद्योगारी इतर कामे करून त्याचा भोवक्ता रोजेपेसा व वस्तू या स्वरूपात मिळविलो त्यास शोतमजूर असे म्हणावे.

वरील चर्च्या आधारे आपणास शोतमऱ्हूर या संजैची व्याख्या करता येईल. "जे तोक शोती व बिगर शोती व्यक्तिसायात्रून किंवा स्वतःच्या जगिनीच्या कसणुकीतून मिळणा-या एकूण उत्पन्नापैकी ५० टक्केहून अधिक उत्पन्न शोती-तील रोजंदारी करू शिवितात, अशा व्यक्तीना कृषिमऱ्हूर अथवा शोतमऱ्हूर म्हणायचे."

शोतमऱ्हूर कुटुंबः

शोतमऱ्हूर कुटुंबाची व्याख्या द्वितीय अखिल भारतीय पाहणी व महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित क्लेत्या व्याख्येष्यमाणीकैली आहे. ती अशी -

उत्पन्न अथवा प्राप्ती ही कसोटी -"शोतमऱ्हूर" व "शोतमऱ्हूर कुटुंब" या संजैची व्याप्ती आर्धिकदृष्ट्या ठरकिण्यासाठी वा मर्यादित अर्थासाठी अधिक योग्य व निश्चित ठरेल. उदाहरणार्थ एखादा कुटुंबातील व्यक्ती शोती व्यक्तिसायातील रोजगारीपासून ५० टक्क्यायेक्का जास्त उत्पन्न मिळविते. ती शोतमऱ्हूर ठरेल. तरेच कुटुंबाच्या सभासदांची ५० टक्क्यायेक्का जास्त प्राप्ती शोतमऱ्हूरीतून मिळत असेल तरच त्यास शोतमऱ्हूर कुटुंब म्हणावयाचे अन्यथा नाही.

शोतमऱ्हूरचे प्रकारः

कायम शोतमऱ्हूरः

एकाच जपीन मालकाकडे^५ कायम किंवा वार्षिक बोलीवर काम करणारे अभिक या प्रकारात येतात. यांना मिळणारा रोजगार कायमचा व नियमित असतो. यापैकी बहुतेक शोतमऱ्हूर बेठकिणार या सदरात मोडतात. श्री. वैक्या यांनी आश्रितेशातील काही जिल्ह्यात क्लेत्या गाहणीवरू असे आढळून आले आहे की, कायम रोजगार पुरकिणारी व स्थिर उत्पन्न देणारी ही रोजगारी

सोहऱ्युन अनेक शोतमङ्गूर दैनिक रोजगारी स्वीकारतात.

दैनिक शोतमङ्गूरः

लोणाच्याची शोतावर कामाच्या उपलब्धातेप्रमाणे काम करणारे व रोजगार मिळविणारे श्रीगिर एहणाऱ्ये दैनिक शोतमङ्गूर होत. त्याची मङ्गुरी दैनिक अधिका साप्लाइक पट्टीने किली जाते. अशा शोतमङ्गूराची तीन विभागात विभागणी केलेली आहे.

अ) अल्पभूषारक शोतमङ्गूरः

अशा शोतक-यांची स्वतःची थोडी जमिन असते. पण निर्वाहाच्या दृष्टीने ती अपुरी असल्यामुळे शोतकरी स्वतः व त्याच्या कुंबातील व्यक्ती शोतावर काम करतात.

ब) खंडकरी शोतमङ्गूरः

काही शोतकरी जमीन मालकाकऱ्युन छाडाने कसण्यासाठी घेतात. पण निर्वाहासाठी या जमिनीपासून येणारे उत्पन्न अपुरे असल्यामुळे स्वतः व कुंबातील व्यक्ती दुस-याच्या शोतावर खंडाने काम करतात. मङ्गुरीपासून मिळणारे उत्पन्नव त्याच्या निर्वाहाचे प्रमुख साधन असते.

क) भूलीन शोतमङ्गूरः

स्वतःची मूळीच जमीन नसणा-या व्यक्ती दुस-याच्या शोतावर कामाच्या उपलब्धातेप्रमाणे रोजगार मिळवित असतात. या शोतमङ्गूराचे मिळणारी मङ्गुरी हे निर्वाहाचे स्कमेव साधन असते. ब-याच केला काम उपलब्ध नसल्यामुळे व किंवर हायामात या व्यक्तीना रोजगार मिळत नाही. त्यामुळे शोतमङ्गूराच्या या तीन प्रकारात भूलीन शोतमङ्गूराची आर्थिक स्थिती हसाखिवी असते.

संशोधन आराखडा:

स्त्री शोतमजूरांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने मिरें तालुक्यातील म्हैसाळ गावची निवड केली आहे. कारण हे गाव संशोधिक्षेचे जन्मगाव असल्यामुळे संशोधिक्षेचा माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने सोयीचे असल्याने त्याची निवड केली. तसेच गावामध्ये सधन शोतकरीका आहे तसा शोतमजूरांचा ही मोठा का आहे. इटका बागायत, पानमळे, शोतीची इतर कामे इ. मध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री शोतमजूर काम करताना दिरातात.

अभ्यासासाठी नमुना सर्वेक्षण पथक्तीचा स्वीकार केलेला आहे.^६ अभ्यासासाठी स्त्री शोतमजूरांची निवड करताना १९८९ च्या जनगणना अव्याप्त आधार फेला. त्यानुसार मावात स्त्री शोतमजूरांची संख्या ७४६ होती. त्यापेकी १४ टक्के पैक्षणे १०५ शोतमजूरांची निवड केली. ही संख्या ठरल्यानंतर "प्रथम आती प्रथम मुलाळात घेतली" या तत्वानुसार स्त्री शोतमजूरांची निवड केली. नमुना निवडीचा ए स्वर्यंसिध्द प्रकार आहे.

अभ्यासासाठी स्त्री शोतमजूरांची आव्याप्त ती माहिती मिळविण्यासाठी सुल्खातीला प्रश्नाक्ती तयार केली. प्रश्नाक्ती तयार करताना त्यात खालील उपचकांचा समावेश केला.

- १) वौदुंबिक माहिती - कुटुंबातील सदस्यांची नावे, वय, शिक्षण, व्यवसाय इ. माहिती.
- २) वेतन कसे ठरते व वेतनावर प्रभाव टाकणारे घटक.
- ३) वार्षिक रोजगार दिवस व रोजगार मिळविण्याची पठदत.
- ४) शोतमजूर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, हार्व, उपभोग, कर्ज, बचत, शोती पशुधन इ. बाबत माहिती.
- ५) सामाजिक सास्कृतिक घाटकाबाबत माहिती.
- ६) कुटुंबनियोजनविषयक माहिती.

उद्दिष्टे:

सांगली जिल्ह्यात आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात ग्रामीण भागात क्रांतीकारक बदल होताना दिसतात. ऊसाची तागवड, द्राक्षा वागायत पच्चागा, पुलबागा, तसेच ज्वारी, भात इत्यादी पिकाच्या वाबतीत तागवड, बी-वीयाणो, मशागत पद्धती इ. मध्ये क्रांतीकारक सुधारणा घडताहेत असे दिसते. परंतु त्याचबरोबर शोतमजूर या तळाच्या प्रणासाच्या परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही. तसेच त्याच्या समस्याविभायी काऱ्च थोडा अभ्यास झाला आहे. राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासाबरोबरच प्रादेशिक व स्थानिक अभ्यासाली तेवटेच महत्त्वाचे जाहेत. यासाठी प्रस्तुत विषय निवडता. तसेच काही उद्दिष्टे छोच्यातनोर ठेवूनच अभ्यास केला आहे. ती उद्दिष्टे खालील प्रमाणे -

- १) स्त्री-शोतमजूराचे कामाचे तात्र व कामाच्या केला याचा अभ्यास करणे.
- २) स्त्री-शोतमजूरांना किमान वेतनदर कायणानुसार वेतन मिळते का ते पहाणे.
- ३) स्त्री-शोतमजूरांना कामाच्या ठिकाणी काही सौयी सक्काती उपलब्ध होतात का ते पहाणे.
- ४) स्त्री-शोतमजूरांच्या कौटुंबिक जीवनाचा आढावा घोणे.
- ५) गावातील स्त्री व पुलां शोतमजूरांच्या वेतनात मिन्ता आहे की समानता आहे ते पहाणे.
- ६) सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात स्त्री शोतमजूर कितपत भाग घेतात ते पहाणे.
- ७) कुरुंबनियोजन कार्यक्रमाबाबत स्त्री शोतमजूर कितपत जागृत आहे ते पहाणे.

बरील उद्दिष्टाना अनुसरूप तयार केलेल्या प्रश्नाक्तीच्या अधारे संशोधिकर्णे सजी शोतमऱ्हूराच्या मुलाळाती घोतल्या. प्रश्नाक्ती प्रबंधाच्या अल्पोरीस वरिशिष्ट अ म्हणून दिली आहे. मुलाळाती प्रामुख्याने झाँकटोबर/नोव्हेबर या याहिन्यासध्ये घोतल्या. बहुतांश शोतमऱ्हूर स्थिराया अशिक्षित असल्यामुळे प्रत्येक मुलाळातीसाठी ४० ते ५० मिनिटे वेळ लागता.

मुलाळाती घेताना झालेल्या अडवणी:

शोतमऱ्हूर स्थिरायांच्या मुलाळाती घेताना अनेक अडवणी आल्या. त्या खालीलप्रमाणे -

- १) मुलाळातीसाठी कोणती वेळ निवडाव्याची ही एक समस्या होती. कारण त्या स्थिराया सकाळी लक्कर घरातून बाहेर पडतात. तसेच काही स्थिराया दोन वेळ (८ ते २ व २ ते ६) काम करित असल्याने सकाळी लवकर घरातून बाहेर पडतात. ब उशिरा घरी येतात. तसेच काही स्थिराया ज्या ठिकाणी कागाळा जातात ते अंतर गावापासून जास्त असल्यामुळे देखील त्याना घरी यायला झेईकाळ होत असे. हिवाय घरी आल्यानंतरही घरची अनेक कामे करावी लागतात.
- २) मुलाळीसाठी तयार केलेली प्रश्नाक्ती: सर्वक्षण माहिती मिळविण्याच्या देवूने तयार केलेली असल्याने प्रश्नाक्तीचा आकार मोठा झालेला आहे. त्यामुळे प्रश्नाक्तीतील सर्व प्रश्नांची उत्तरे देताना सुरवातीला काही स्थिरायानी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच काही माहिती जाणीव्युर्बंध लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र माहिती पक्त अभ्यासासाठी गोळी केली जात आहे हे पटवून सांगितल्या नंतर मात्र योग्य प्रतिसाद मिळाला.

अभ्यासासाठी लागणारी प्राथमिक माहिती, आफेजारी व इतर माहिती ही मुलाळाती व प्रश्नाक्ती या स्वरूपात गोळा केली. तसेच काही

हुव्यम आकडेवारी व माहितीचीही मदत या अभ्यासालाठी घोण्यात आली. ती संबंधित माहिती वेगवेगळी कायर्तातये उदा. पंचायत समिती, ग्रामपूर्चापत, जिल्हा सांस्थिकी कायर्तातय पांच्याकडून गोळा करण्यात आली. प्रश्नावलीच्या आधारे गोळा केलेल्या माहितीचे वेगवेगळे घटक विवारात घेऊ सारणीकरण केले.

सांस्थिकी विश्वेषणालाठी प्रमाण, शोकडेवारी ह. पृथक्तीचा वापर केला. संदर्भाहित्य शिवाजी विधायीठ, कोल्हापूर, अऱ्याकल्वर कॉलेज, कोल्हापूर, विलिंगडन महाविद्यालय, सांगली, कस्तुरबा वालचंद कॉलेज, सांगली व इतर शोक्ताणिक संस्थांमधून मिळविले.

मर्यादा:

कोणत्याही स्तरावरवै संशोधन करीत असताना त्याच्या काही मर्यादा असतात. या अभ्यासाच्या प्रगुण मर्यादा खालीलांमधौ -

- १) स्त्री शोतमळूर आपल्या समस्या उपल्याणे सांगू शावत नाहीत. त्याच्या या मर्यादामुळे बरीच्हारी माहिती अमुरी राहते, उदा. निक्ता कुटुंबात चांगल्या प्रकारची वागण्यूक दिली जात नसेल वर त्याबद्दल त्या किंवेष माहिती देत नाहीत.
- २) स्त्री शोतमळूरांच्या कुटुंबावा अभ्यास करताना आणखी एक मर्यादा पडते ती म्हणजे कुटुंबावै उत्थन्न, खर्च, उपभोग, याबाबतीत पुरेशी व अचूक माहिती शोतमळूर सांगू शावत नाहीत. कारण शोतमळूरांना अनियमीतपणे काम मिळत असत्याने व उत्थन्न खार्डी नांदे ठेपण्याची अचिक्षात सवय नसल्यामुळे त्याविषयी माहिती भिजविताना मर्यादा पडतात.

स्त्री शोतमजुरांचे कामाचे तास मोजतानाही मर्यादा पडते. ती म्हणजे कामाचे तास केव्हापासून केव्हापर्यंत मोजावयाचे. त्यांच्या घारासून बाहेर पडल्यापासून ते परत घरापर्यंत यावयाच्या वेळेचा समावेश कामाच्या तासात करावयाचा की प्रत्यक्षा काम कुरु शाल्यापासून काम संपैपर्यंतच्या वेळेचा विवार करावयाचा इ. याठिकाणी प्रत्यक्षा कामाचे तास विवारात घोतले आहेत.

प्रकरण पट्टिले

संदर्भ ग्रंथ

- १) सौ. योजना खुगळे - शिरोल तातुक्यातील स्त्री शोतमणुराचे वेतन आणि संबंधित समस्या. सू.पिल.प्रवंथ पान नं.४७, शिवाजी विद्यापीठ, १९९०.
- २) लेबर ड्यूरो, मिनिस्ट्री - अंग्रिकल्चरल लेबर इन इंडिया "रिपोर्ट ऑफ ऑफ लेबर, गवर्नमेंट फर्स्ट ऑल इंडिया लेबर इन्क्वायरी १९५०-५१. ऑफ इंडिया.
- ३) लेबर -" - - अंग्रिकल्चरल लेबर इन इंडिया रिपोर्ट ऑफ सेकंड ऑल इंडिया लेबर इन्क्वायरी १९५६-५७. इन्ट्रेनिंग्ड सर्वे व्हाल्यूम १, पृष्ठ ३७.
- ४) गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र - इन्ट्रोटेड एरिया डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्टार्ट अंग्रिकल्चरल ऑफ को-फर्मसै डॉउन अंग्रिकल्चरल लेबर्ससै बॉम्बे, सप्लीमेंटरी ऑफरेटिव डियार्मेंट पॉस्टल २, १९६६, पृष्ठे ९२-९३.
- ५) डॉ. शंकर दोशी - विक्सनशील भारत, जानेवारी १९८१, पान नं. १४५.
- ६) प्रा. ज.फा. पाटील - अर्थगास्त्रीय संहारेखाची तोळाओळ्या, प्रा. के.जी. पठाण कॉन्ट्रेनेचल प्रकाशन, पुणे, १९७९,
प्रा. पी.ले. ताम्हणकर पान नं. ७७ ते ११८.

.....